

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि/यु.5/427/2022

दिनांक : 19/12/2022

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 36BO006503800 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. मुलो नानीकराम सिधवानी अशी नोंद आहे. मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 520 चौ.फुट. असुन सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. प्रकाश हासानंद खत्री/निलम प्रकाश खत्री रा- भगत कंवाराम सोसायटी, पार्ट-बी फ्लॅट नं. 20 उल्हासनगर-3 यांनी दिनांक- 16/12/2022 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202200022246) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी प्रकाश हासानंद खत्री/निलम प्रकाश खत्री अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- 1) वर्ष 2022-2023 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. मुलो नानीकराम सिधवानी (लिहून देणार) श्री/श्रीम. राजेश कौरोमल आछरा (लिहून घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. दिनांक: 25/03/2008)
- 3) श्री/श्रीम. राजेश कौरोमल आछरा (लिहून देणार) श्री/श्रीम. प्रकाश हासानंद खत्री/निलम प्रकाश खत्री (लिहून घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र.3484 दिनांक: 13/12/2008)
- 4) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. 3625 दिनांक: 14/12/2022)
- 5) दिनांक 16/12/2022 रोजीचे टाऊन दर्शन वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.



(अविनाश महाले)
लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 36BO006503800 करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. प्रकाश हासानंद खत्री/निलम प्रकाश खत्री अशी नोंद वर्ष 2022-2023 पासुन करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.


(नारायण कुडमा)
कर निरीक्षक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	103315
Date	22/12/22
Sign	

कर निरीक्षक यांच्या अहवालावुसार प्रस्तावित
(मनोज गौकलानी)
उप कर निर्धारक व संकलक


(जेठानंद करमावंदानी)
कर निर्धारक व संकलक



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
 मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-5/427/2022
 Token No. 41202200022246

Date- 22/12/2022
 Sr. No. 36/0269

To,
SHRI. PRAKASH H. KHATRI
SMT. NEELAM P. KHATRI
 Bhagat Kanwararam Soc. Part-B Flat No. 20
 Ulhasnagar-3

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
 Bearing **Sr. No. 36/0269** Of Mpl Assessments Register
 Ref:- Your Notice Dated: 16/12/2022

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Mulo Nanikram Sidhwani** Under Ward No. 36
 Property No. **36BO006503800** as a person Primarily Liable to property Tax. The Entry in
 the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 3625	Dt: 14/12/2022
12.	Objection Notice published in th News paper Namely Town Darshan	No: -----	Dt: 16/12/2022
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: -----	Dt: -----
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGREEMENT FOR SALE	No: 3484	Dt: 25/03/2008 Dt: 13/12/2008

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation

o/c